

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला



कृषि पत्रिका

वर्ष : ४३

अंक : ११

फेब्रुवारी, २०१४

शेतकऱ्यांशी हितगूज



शेतकरी बंधू व भगिनींनो,

येणारा काळ हा सेंद्रिय शेतीला सर्वोच्च स्थान मिळवून देणारा असेल. रासायनिक खते किटकनाशके यांचा जास्त वापर न करता फक्त सेंद्रिय खते व

जैविक किटकनाशके / बुरशीनाशके वापरून उत्पादीत केलेल्या शेतमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी व चांगली किंमत मिळू शकेल. हे साध्य करण्यासाठी शेतकरी बंधूंनी रासायनिक निविष्टांचा वापर हव्हहव्ह कमी करण्याची गरज आहे.

खरीपातील कपाशीचे पीक काढल्यानंतर जमिनीची नांगरटी केली नसल्यास शेतकरी बंधूंनी ती या महिन्यात आटोपावी. त्यामुळे जमीन एप्रिल-मे महिन्यातील कडक उन्हात तापून जमिनीत दडलेले किडीचे कोष इत्यादी अवस्था जमिनीचे पृष्ठभागावर येवून पक्षी त्यांचा बंदोबस्त करतील, किडी व रोगजंतूंचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होईल. त्यामुळे एकीकृत कीड व्यवस्थापनाची सुरुवात विना खर्चाने होवू शकते.

येणाऱ्या उन्हाळ्यात फळ बागेत व संत्रा बागेत झाडाच्या आळ्यात खोडाभोवती ५ सें.मी. जाडीचे गवताचे आच्छादन केल्यास ओलावा जास्त दिवस टिकून ठेवता येईल व त्यामुळे जास्तीत जास्त झाडे जगवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल.

शेतातील मातीचे प्रतिनिधीक नमुने घेऊन आवश्यक शुल्कासह माती परिक्षण प्रयोगशाळा (कृषि रसायनशास्त्र व मृद शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व नागपूर किंवा जिल्ह्यातील माती परिक्षण प्रयोगशाळा) यांचेकडे पाठविणे महत्वाचे आहे. माती परिक्षण अहवालानुसार पुढील हंगामात पिकांना शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खताच्या मात्रा देण्याचे नियोजन करता येवू आवश्यकतेनुसार खत देता येईल.

कृषिक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्य 'कृषि वसंत' या राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी, २०१४ दरम्यान नागपूर येथे करण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्त्रज्ञ, शासकीय - निमशासकीय संस्था, कृषि विज्ञान केंद्रे, खाजगी कंपन्या सहभागी होणार असून शेती संबंधीचे नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान, यंत्र-औजारे, प्रात्यक्षिके व इतर कृषिप्रयोगी बाबींचे अवलोकन शेतकरी बंधू - भगिनींना करता येणार आहे. त्यामुळे कृषि व्यवसायाशी संबंधीत सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व कृषि प्रदर्शनीमध्ये बहुसंख्येने सहभागी होवून आपल्या व्यवसायात उत्तरी साधावी ही अपेक्षा.

आपला हितेच्छू ,

डॉ. रविप्रकाश दाणी
कुलगुरु

एकैएच-०८१ : दाट घनता लागवड पद्धतीकरीता कपाशीचे किफायतशीर वाण

डॉ. ए.ए. पसलावार, डॉ. पी. डब्ल्यु. नेमाडे व डॉ. बी.आर. पाटील

कापूस संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने १९८३ साली एकैएच-०८१ हा वाण विकसीत केला. बुटकी, लवकर येणारी (१४०-१४५ दिवस) उथळ ते मध्यम जमिनीसाठी योग्य, त्यानंतर दुबार पीक घेण्यास सुलभ, प्रयोगांती एकरी ४०,००० झाडे ठेवल्याने आणि बोंड अळीचे नियंत्रण केल्याने ८-१० क्विंटल उत्पादन मिळते. हा वाण रस शोषणाऱ्या किंडीस बळी पडत नाही. बोंड अळीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने केल्यास विदर्भाची उत्पादकतेत वाढ होवू शकते. कारण बीटीचे उत्पादन ओलीतामध्ये चांगले येते परंतु अति पाऊस किंवा कमी पावसात किंडी, रोगांना बळी पडते आणि बीटीचे उत्पादन ओलीतामध्ये चांगले येते परंतु अति पाऊस किंवा कमी पावसात किंडी, रोगांना बळी पडते आणि बीटीचे बियाणे महागडे आहे. सरळ वाण एकदा घेतले की तीन वर्षांपर्यंत स्वतःचे बियाणे स्वतः तयार करून वापरता येते आणि इतरांना देवून क्षेत्र वाढविता येते. आखुड धाग्याला बाजारात मागणी आहे. त्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. विदर्भातील यावर्षी केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर, कृषि विभाग महाराष्ट्र राज्य आणि कृषि विज्ञान केंद्रामार्फत एकैएच-०८१ या वाणाचे काही प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत.

वाणाची निवड : कोरडवाहू अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकैएच-०८१ या वाणाचा उथळ ते मध्यम जमिनीसाठी वापर करावा.

पेरणीचे अंतर व झाडांची योग्य संख्या : जमिनीच्या मगदुरानुसार दोन ओळीतील व दोन झाडातील अंतरामध्ये फेरबदल करावा. उथळ जमिनीत ४५ १० सें.मी. (२.२२ लाख/हे.) तर मध्यम ते भारी जमिनीत ६० १० (१.६६ लाख/हे.) किंवा ६० १५ सें.मी. (१.११ लाख/हे.) ठेवावे.

रासायनिक खतांचा वापर : रासायनिक खतांची मात्रा जमिनीच्या मगदुरानुसार व कोणत्या वाणाची लागवड केली यावर अवलंबून असते. शेणुखत व्यतिरिक्त खालील प्रमाणे रासायनिक खताच्या मात्रा शिफारशीत केल्या आहेत.

तक्ता क्र. १ रासायनिक खतांची मात्रा आणि देण्याची वेळ :

अ. क्र.	वाण	पेरणीसोबत खत (किलो/हेक्टरी)			उगवणीनंतर (नन्हा) (किलो/हेक्टरी)
		नन्हा	स्फुरद	पालाश	
१.	अमेरिकन सुधारित वाण	३०	२५	२५	३०
२.	देशी सुधारित वाण	१५	१५	१५	१५

तण नियंत्रण व ओलावा साठवणूक : अधिक उत्पादनाकरीता कपाशीचे पीक पहिले ६० दिवसापर्यंत तणविरहीत ठेवावे. उगवणीनंतर ३० ते ४० दिवसांनी डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून दोन ओळीमध्ये सज्या काढाव्या. त्यामुळे उशिरा येण्याच्या पावसाचे मुलस्थानी जलसंधारण होवून उत्पादनात वाढ होते. तसेच जास्तीचे पाणी निघून जाईल. पाणी साचून राहणे धोक्याचे आहे.

किंडी व रोगांचे व्यवस्थापन : रस शोषणाऱ्या किंडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर डायमेथोएट ३० टक्के प्रवाही (१० मि.ली. १० लि. पाण्यात) अथवा मिथील डेमेटॉन २५ टक्के प्रवाही (८ मि.ली. १० लि.

पाण्यात) या किटकनाशकांची फवारणी करावी. बोंड अळ्यांची अंडी शेतात दिसू लागतात ट्रायककोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची अंडी हेक्टरी १ ते १.५ लाख या प्रमाणात दर आठवड्याने तीन ते सहा वेळा कपाशीच्या शेतात लावावी. यावेळी किटकनाशकाची फवारणी करू नये. बोंडअळ्यांची ५ टक्के नुकसानीची मर्यादा (पात्या, फुले किंवा बोंडावर) गाठल्यास किवनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १७ मि.ली. १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्या प्रमाणे कपाशीवरील अमेरिकन आणि ठिपक्याच्या बोंड अळीचे व्यवस्थापनासाठी स्पीनोसॅंड ४५ एससी ०.०१ टक्के (२.२२ मि.ली./१० लिटर पाणी) आणि गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापनासाठी बीटा सायफ्ल्युथ्रीन २.५ टक्के प्रवाही ०.००२५ टक्के (१० मि.ली./१० लिटर पाणी) तिब्रतेच्या फवारणीची शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातै करण्यात आलेली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या शिफारशीनुसार बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनाकरीता आर्थिक नुकसान पातळीवर आधारित पेरणीच्या ८०-१०० दिवसानंतर फ्लुबेन्डाअमाईड ४८० एस.सी. ५० मि.ली./एकर, १००-१२० दिवसानंतर इंडॉइल्याकार्ब १४.५ एस.सी. १०० मि.ली./एकर किंवा स्पिनोसॅंड ४५ एस.सी. ५० मि.ली./एकर व १२०-१३० दिवसानंतर फेनवलरेट २० ई.सी. १६० मि.ली./एकर या प्रमाणात फवारणी करावी.

रोग नियंत्रणासाठी किटकनाशकासोबत अणुजीवी करपासाठी २५ ग्रॅम कॉपर अॉक्सीक्लोरोएड+स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्याचप्रमाणे दहिया रोग आल्यास पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम/१० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन किंवा काबैन्डाजिम १० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

वेचणी व उत्पादन : वेचणी करतांना पुर्ण फुलेल्या बोंडातील कापूस वेगळा वेचावा, पिवळसर, किडका, कवडीयुक्त व पावसात ओला झालेला कापूस वेगळा अलग साठवावा. वेचणी करतेवेळी कापसाला पालापाचोळा चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. जातीनिहाय कापूस वेगळा ठेवून विकावा.

वरील सर्व तंत्राचा वापर केल्यास कोरडवाहू मध्ये हेक्टरी १५ ते २५ क्विंटल उत्पादन मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात हमखास वाढ होवू शकते.



गांडूळखत : शेणखतास एक पर्याय

डॉ. एस.एस. हाडोळे व श्री. पी.यु. घाटोळ

कृषि महाविद्यालय, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

भारतामध्ये रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराब्ध्या पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेव्दरे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीवर दिसून येवू लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळांसारख्या मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले. वनस्पती सेंद्रिय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विषेतून सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात, शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिसळतात, मेलेल्या मुळ्या जमिनीत कुजतात, गुरे, शेव्या-मेंढ्या, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंड्या जमिनीवर पडतात. लहान प्राणी व जिवाणू मरतात तेव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मुळचा आकार राहत नाही. तेव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.

ह्युमसची व्याख्या : जमिनीत चांगल्याप्रकारे कुजलेला कमी अधिक स्थिर असलेला सेंद्रिय पदार्थाचा भाग म्हणजेच ह्युमस होय. हा सेंद्रिय पदार्थ कोलोईडल (colloidal) असतो. त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. त्यामध्ये सेंद्रिय स्वरूपात मुलद्रव्ये असतात. ते म्हणजे मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक असतात. इतर मुलद्रव्ये कमी प्रमाणात असतात. झाडाच्या लिग्नीनपासून मोठ्या प्रमाणात ह्युमस तयार होतो. जमिनीतील जिवाणू ह्युमसमध्ये राहतात. त्यांचे शरीर बांधणीसाठी ह्युमसचा उपयोग होतो. सेंद्रिय पदार्थाचे ह्युमसमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला ह्युमिफिकेशन म्हणतात.

सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय ? : सेंद्रिय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बदलेले असतात. खडक व खनिजे यापासून तयार झालेल्या जमिनीच्या असेंद्रिय घटकांमध्ये सेंद्रिय पदार्थाचे मिश्रण झालेले असते. अशा जमिनीला सेंद्रिय जमीन म्हणतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि अखेरीस सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या असेंद्रिय संयुगात होते. जमिनीच्या उत्पादन क्षमतेत व सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रिय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो, कारण त्यामधून हव्हूळू अन्नद्रव्ये पिकांना मिळत असतात. जसजसे

सेंद्रिय पदार्थ जिवाणूमुळे कुजतात तसेतसे त्यातील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थाचे खनिजीकरणामुळे हव्हूळू कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस व इतर मुलद्रव्ये मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण कणांचे प्रमाण जासत असते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही. भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभूशीत होते व मशागत करणे सोपे जाते. जमीन भुसभूशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्यांची उगवण चांगली होते. याउलट हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. हवा भरपूर असते, परंतु अन्नद्रव्यांचा अभाव असतो. अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास जमिनीची जलधारण क्षमता वाढते. अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो.

वरील सर्व बाबी लक्षात घेता, सेंद्रिय पदार्थाना लवकरात लवकर कुजवून त्यांच्या पासून चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करता येते. त्यामधील एक म्हणजे गांडूळ खत या विषयी या लेखाबद्रे सविस्तर माहिती करून घेवू या.

गांडूळ : हजारो वर्षांपासून गांडूळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकिर व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात. सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडूळे ६ ते ८ इंच लांबीची असतात, मोठ्या प्रकाराची गांडूळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात आणि माती हे खाद्य म्हणून वापरतात. गांडूळ खत निर्मितीसाठी आयसेनिया फ्रेटीडा ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. गांडूळांना वानवे, वाळे, केचळे, शिदोळ, काढू किंवा भूनाग अशा प्रकारच्या नावाने ओळखले जाते. प्राणीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडूळे ऐनेलिडा या वर्गात मोडतात. अतिशय नाजूक मऊ गुळगूळीत शरीराचा जंतासारख्या लवचिक आकारात २ इंचापासून ते २ फुटापर्यंत लांबी असलेले गांडूळ रिंजने बनलेले असून त्यांचे शरीर लांबट आकाराचे असते. या रिंजवर छोटे छोटे तंतू असतात, ज्यांच्या मदतीने गांडूळाची हालचाल होते व त्यांना बिळांना घटू



धरून ठेवता येते. गांडूळाच्या शरीराचा रंग त्याच्या रक्तातील हिमोग्लीनमुळे आलेला असतो. आतील नलिका म्हणजे त्याची पचनसंस्था व बाह्य नलिका म्हणजे च स्नायूची बनलेली त्वचा होय. वयात आलेल्या गांडूळाच्या गळ्याभोवती एक उभट गोलाकार पट्टा असतो. त्यास क्लायरेलम म्हणतात व याच भागात जननेंद्रिय आढळतात. गांडूळाला डोळे नसतात. गांडूळाच्या अंगावर सर्व दूर पसरलेल्या प्रकाश संवेदनशील ग्रंथी असतात. त्यामुळे त्यास प्रकाशाची तीव्रता समजते. गांडूळास तीव्र प्रकाश सहन होत नाही. त्यांच्या त्वचेवरील रसायन संवेदनशील ग्रंथीमुळे त्यांना सभोवतालचया वातावरणातील रासायनिक बदल लगेच जाणवतात व अन्नपदार्थ ओळखता येतात. त्यासाठी गांडूळाची त्वचा ही ओलसर असते. त्वचेतील हिमोग्लीबीन प्राणवायुच्या कमी दाबात देखील कार्य करू शकत असल्यामुळे गांडूळे जमिनीत खोलवर राहू शकतात.

गांडूळाचा जीवनक्रम/आयुष्य : गांडूळ हा उभयलिंगी प्राणी आहे. अंडावस्था, बाल्यावस्था, तारूण्यावस्था आणि प्रौढावस्था अशा चार त्यांच्या जीवनक्रमाच्या अवस्था आहेत. अंडावस्था ३ ते ४ आठवडे, बाल्य व तरूण्यावस्था ४ ते १० आठवडे तर प्रौढावस्था ६ ते २४ महिन्यापर्यंत आढळते. प्रयोगशाळेतील अभ्यासानुसार गांडूळाचे आयुष्य १५ वर्षे असते. परंतु निसर्गामध्ये गांडूळाचे कोंबड्या, गोम, पक्षी, रानुकरे, मुंगूस इत्यादी शत्रु असतात. तारूण्य अवस्थेमध्ये दोन गांडूळे एकत्र आल्यानंतर दोन्ही गांडूळे एक कोष (ककून) टाकतात. या कोषात १८ ते २० अंडी असतात. प्रत्येक कोषातून ३ ते ४ गांडूळे बाहेर पडतात. याप्रमाणे गांडूळांची एक जोडी ६ ते ८ पिळांना जन्म देते. एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देतो. एक कोष पक्व होवून पिल्ले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात. त्यासाठी दमट वातावरण आवश्यक असते. एका वर्षात गांडूळे १ ते ६ पिळ्या तयार करतात. जीवनचक्राचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो. प्रजननक्षमता ही मुख्यतः जात, आरंता आणि सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता यावर अवलंबून असते. गांडूळ हा निरुपद्रवी प्राणी बीळ करून राहणारा आहे. बिळात राहून सतत तोंडावाटे माती व सोबत येणारे सेंद्रिय पदार्थ खातात. गांडूळाच्या काही प्रजाती रात्री जमिनीच्या पृष्ठभागावर येवून तेथील सेंद्रिय पदार्थ खातात. इतर गांडूळे माती खातात तेंव्हा त्या मातीतील सेंद्रिय पदार्थ त्यांना मिळतात. एक गांडूळ एक वर्षात ४०० ग्रॅम शुष्क सेंद्रिय पदार्थ खात असतो. एका चौरस मीटरमध्ये गांडूळाची संख्या २०० असल्यास प्रती वर्षी हेक्टरी ८० टन सेंद्रिय पदार्थ खातात. परंतु प्रत्यक्षात शेतातील गांडूळे एवढ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ खात नाहीत कारण शेतातील जमीन दिर्घकाळ कोरडी असते. त्यामुळे गांडूळे

निष्क्रीय (सुप्तावस्थेत) राहतात.

गांडूळाची पचनसंस्था म्हणजे एक सरळ नळी असते. सुरूवातीला तोंड, स्नायूयुक्त घसा, अन्नलिका, क्रॉप गिझार्ड आणि आतडी असे भाग असतात. ज्यावेळी गांडूळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे करून खातात, त्यावेळी घशाच्या स्नायुच्या आकुंचन प्रसारणामुळे गांडूळे तोंडावाटे अन्न आत ओढून घेतात. हे अन्न म्हणजे कुजलेले सेंद्रिय पदार्थ होय. अन्नपदार्थ अन्नलिकेव्वारे क्रॉपमध्ये जातात तेथे तात्पुरता अन्नसाठा होतो व पुढे ते स्नायूयुक्त गिझार्डमध्ये ढकलले जाते. तेथे त्याचे चर्वण होवून भुग्यात रूपांतर होते. या प्रक्रियेत गिळलेल्या मातीतील वालुकामय कणांचीही मदत होते. या भुग्यामुळे अन्नकणांच्या पृष्ठभागात वाढ होवून पचनक्रियेस हातभार लागतो. असे अन्नकण पुढे आतड्यात आल्यावर निरनिराळ्या पाचके व उपयुक्त जिवाणू यांच्यामुळे जैविक, रासायनिक प्रक्रिया होवून त्याचे विघटन होते. पचनक्रियेत योग्य तापमान व सामू राखण्याशिवाय बॅक्टेरिया कार्यप्रवण होवू शकत नाहीत. घशाच्या मागील बाजूस कॉलिसफेस नावाच्या ग्रंथी अन्नलिकेला जोडलेल्या असतात. या ग्रंथीतून पाझरणाऱ्या कारबॉनिक अनहॅड्ज नावाच्या ड्रव्यामुळे शरीरातील सामू योग्य प्रमाणात राखण्यास मदत केली जाते, जेणे करून पाचके कार्यप्रवण राहतात. गांडूळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त, काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि कणिदार दिसणाऱ्या विषेस 'वर्मिकंपोस्ट' म्हणजे एक गांडूळखत असे म्हणतात. एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्टा शरीराबाहेर टाकते. त्याच्याशिवाय गांडूळाच्या विष्टून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मँगेशियम, मॉलिब्डेनम ही मुलद्रव्ये अधिक प्रमाणात पिकांना मिळतात. गांडूळामुळे जमिनीची सुपिकता वाढते, कारण जमिनीतील खनीज नत्राचे प्रमाण वाढते आणि तो नत्र पिकांना मिळतो, गांडूळाच्या शरीराच्या कोरड्या वजनाच्या ७२ टक्के प्रथिने असतात. मेलेल्या गांडूळाचे शरीर जमिनीत कुजल्यानंतर पिकांना नत्र मिळतो. म्हणजे एका मेलेल्या गांडूळापासून १० मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. जमिनीत गांडूळांची संख्या ३७.५ लाख असल्यास हेक्टरी सुमारे २१७ किलो सोडीयम नायट्रेट इतका नत्र मिळतो. पण प्रत्यक्षात फार थोडे गांडूळ मरतात. सेंद्रिय पदार्थातील कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर २०:१ किंवा त्यापेक्षा कमी झाल्याशिवाय त्यातील नत्र पिकांना मिळत नाही. हे गुणोत्तर कमी करण्याची कार्य गांडूळे करीत असतात. **गांडूळ आणि जमिनीची रासायनिक सुपीकता :** गांडूळे त्याचे निम्न्या वजनाची माती दररोज खात असतात. गांडूळे जमिनीत बिळे करतात. तेथील माती खावून मार्ग मोकळा करतात. एक चौरस मिटर जागेतील गांडूळे दरवर्षी ३.६ किलो माती खातात. त्यामुळे जमिनीच्या



पृष्ठभागावर ६० वर्षात १५ सें.मी. जाडीचा थर तयार होतो. काही गांडूळे त्यांचे बिळातच विष्टा टाकतात. गांडूळे माती खातात तेव्हा सेंद्रिय पदार्थ बरोबर मातीचे कण त्याचे शरीरात आणखी बारीक होतात, त्यामुळे त्यांचे विष्टेतील मातीचे कण बारीक असतात. जमिनीच्या खोल थरातील माती गांडूळे पृष्ठभागावर आणून टाकतात. याप्रमाणे गांडूळे हेकटरी २ ते २.५ टन मातीची उलथापालथ करतात. गांडूळाच्या विष्टेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्टा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घटू बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभूशीत राहते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरून वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडूळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडूळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे साहजिकच पिकाचे उत्पादन वाढते. गांडूळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्याने वाढते. पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण आजूबाजूच्या मुळ जमिनीच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते, तर स्फुरद सात पटीने व पालाश अकरा पटीने जास्त असते. ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध अवस्थेत मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियम उपलब्ध अवस्थेत दुप्पट प्रमाणात विष्टेत असतात.

पिकाचे पोषक अन्नद्रव्ये	गांडूळाची विष्टा	जमिनीचा थर		शेरा वाढीचे प्रमाण
		० ते १५ सें.मी.	१५ ते २० सें.मी.	
सेंद्रिय पदार्थ (नत्रयुक्त)	१३.१	९.८ टक्के	४.९ टक्के	दुप्पट
उपलब्ध स्फुरद (पीपीएम)	१५०	२१	८	दहापट
उपलब्ध पालाश (पीपीएम)	३५८	३२	२७	बारापट
उपलब्ध मॅग्नेशिम (पीपीएम)	४९२	१६२	६९	चौपट
उपलब्ध कॅल्शियम	२७९.३	९९३	४८१	चौपट
उपलब्ध पीएच	७	६.४	६.१	--

जैविक सुपीकता : गांडूळाच्या विष्टेतील जिवाणूंचे प्रमाण जमिनीतील जिवाणूंच्या संख्येच्या तुलनेत १३ पट अधिक होते, असे पानोमरेह्वा या शास्त्रज्ञास १९६२ साली आढळून आले आहे. जमिनीत हे जंतू ५.४ दशलक्ष प्रती ग्रॅम इतके होते, याशिवाय फंगस व ऐक्टिनोमायसीट्स काही प्रमाणात तर एङ्गोटोबॅक्टर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू बन्याच

मोठ्या संख्येने गांडूळ विष्टेत आढळून आले. सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूंच्या सहाय्याने विघटन कार्य विष्टा बाहेर टाकल्यानंतरही बरेच दिवस बन्याच वेगाने चालू असते. त्यांची विष्टा त्यातील जिवाणूंचे आजूबाजूच्या जमिनीवर प्रसार करण्याचे केंद्र बनते. गांडूळाच्या विष्टेत असलेले 'नेकार्डिया, ऑक्टिनोमायसिट्स व स्ट्रेप्टोमायसेस' सारखे जिवाणू अंटीबायोटिक्स सारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेक्षा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिएक्टरचे (Bio-reactor) काम करतात. तर विष्टब्दरे बाहेर पडलेले सुक्ष्म जिवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढविण्याचे प्रसार केंद्राचे कार्य करतात.

भौतिक सुपिकता : जमिनीचा पोत (Structure) सुधारण्याचे कार्य माती खावून त्यातील जाड वाळूसारख्या कणांचे आतड्यात भरडून पोयट्याचे कणात व पोयट्याच्या आकाराच्या कणांचे चिकण मातीच्या आकारमानासारख्या कणात भरडून बारीक करण्याचे कार्यही गांडूळे करतात. शिवाय खालच्या थरातील माती वर आणून ती विष्टेच्या स्वरूपात जमिनीच्या पृष्ठभागावर टाकतात. काही वर्षांनी जमिनीचा वरचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर कणांची चांगली जडण घडण झालेल्या दाणेदार मातीचा बनतो. हे दाणे (Aggregate) पाण्यातही स्थिरावस्थेत राहतात. त्यांचा व्यास १ ते २ मि.मी. असतो.

छप्पर बांधणीची पध्दती : ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरीता ८ फुट उंच, १० फुट रुंद व ३० ते ४० फुट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमी जास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूना कूड घालावा.

गांडूळ पालनाची पध्दती : छपरामध्ये दोन फुट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फुट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर घावा. त्यामुळे गांडूळांना जाड कचन्यात आश्रय मिळेल. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या सालीचा घावा. तो उण्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडूळांना खाद्य म्हणूनकामी येईल. बीज रूपा म्हणून या थरावर साधारणतः 3×40 फुटासाठी १० हजार गांडूळे समान प्रमाणात पसरावतीत. त्यावर कचन्याचा १ फुट जाडीचा थर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचन्याचा थर घावा. ओल्या पोत्याने/गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.

बेड-थर : १) जमीन २) सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थ २"-३" जाडीचा थर (नारळाच्या शेंड्या, पाचट, धसकट इत्यादी) ३) कुजलेले



शेणखत/गांडूळखत २"-३" जाडीचा थर. ४) गांडूळे ५) कुजलेले शेणखत/गांडूळखत २"-३" जाडीचा थर. ६) शेण, पालापाचोळा वर्गे १२" जाडीचा थर ७) गोणपाट

शेणखतामध्ये गांडूळांची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतिचे तयार होते. त्याच्चरप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळ खत तयार होते. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रीय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता येते. गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमट यांचा वापर होवू शकतो. मात्र हे खाद्य गांडूळासाठी वापरतांना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडूळ खाद्य नेहमी बारीक करून टाकावे, बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसूध्दा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्यामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.

गांडूळ खाद्य : इतर प्राण्याप्रमाणे गांडूळांना खाण्याकरीता त्यांचे आवडी-निवडीचे अन्न लागते. त्यामुळे गांडूळांची वाढ व प्रजोत्पादन झापाण्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्णा (कोंबड्यांची विष्णा वगळता) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळाचे आवडीचे आहेत.

गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत : गांडूळखत हाताला भूसभूशीत व हलके लागते अशा स्थितीत गांडूळ खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. म्हणजे वरचा थर कोरडा झाल्याने गांडूळे खाली जातात. नंतर उघड्या जागेत एकदा हलक्या हाताने काढून ढिग करावा. उजेड दिसताच सर्व गांडूळे ही खालच्या बाजूला जमा होतात. नंतर वरवरचा थर परत एकदा थंड जागेत साठवण्यास ठेवावा आणि परत वरील पद्धतीत क्रमाक्रमाने अवलंब करून गांडूळांना खाद्य पुरवून खताची निर्मिती सुरू ठेवावी. गांडूळ खत वेगळे करतांना कदवू, टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये, जेणे करून गांडूळांना इजा पोहोचणार नाही. या गांडूळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्णा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते असे खत शेतामध्ये वापरता येते.

निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी अडीच ते पाच टन प्रती वर्ष जमिनीत टाकावे.

गांडूळखत व कंपोस्ट/शेणखत यातील फरक :

अक्र	गांडूळखत	शेणखत/कंपोस्ट खत
१.	गांडूळखत लवकर तयार होते (गांडूळे गादी) वाफ्यावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे)	मंदगतीने तयार होते (जवळ ४ महिने लागतात
२.	घाण वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक नाही	घाण वास, माशा, डास यांपासून उद्रव संभवतो
३.	जागा कमी लागते	जागा जास्त लागते
४.	उर्जा, गांडूळखत, द्रवरूप खत	कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
५.	हेक्टरी मात्रा ५ टन लागते	हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते
६.	तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूचे कार्य जोमात होते	तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूचे कार्य मंद असते
७.	उपलब्ध नत्र २.५ ते ३ टक्के	उपलब्ध नत्र ०.५ ते १.५ टक्के
८.	उपलब्ध स्फुरद १.५ ते २ टक्के	उपलब्ध स्फुरद १.२ ते १.४ टक्के
९.	उपलब्ध पालाश १.५ ते २ टक्के	उपलब्ध पालाश १.२ ते १.४ टक्के
१०.	सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात	सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात
११.	गांडूळे विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळते	कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.

गांडूळांचे व गांडूळ खताचे उपयोग :

अ) मातीच्या दृष्टीने : १) गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो २) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. ३) गांडूळामुळे जमिनीची धुप कमी होते ४) गांडूळांच्या बिठांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. ५) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ६) जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. ७) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. ८) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. ९) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिची बनवितात. १०) गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. ११) जमिनीतील उपयुक्त जिवाणूच्या संख्येत भरपूर वाढ होते.

ब) शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदे : १) इतर रासायनिक खतावर पूर्णत: अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. २) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. ३) पाणी देण्याचा कालावधी कमी होतो. ४) झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळाणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते. ५) रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे किटकनाशकाच्या खर्चात बचत. ६) मजूर वर्गावर होणारा खर्च कमी. ७) गांडूळखत निर्मितीमुळे

पान क्र. १२ वर....



रोपवाटीकेकरीता हरितगृहाचे महत्व व उभारणी

डॉ. उज्वल ए. राऊत व सौ. मनिषा देशमुख
व्यापारी फळ रोपवाटीका, डॉ. प.द.कृ.वि., अकोला

अलिकडच्या काळात कृषि क्षेत्रात संशोधन व विकास यामध्ये भरपूर प्रगती होत आहे. कृषि क्रांती घडविण्यासाठी जगातील प्रगत राष्ट्रे हरितगृहांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. प्रामुख्याने स्पेन, इस्त्राईल, नेदरलॅंड, जपान, कोलंबिया, इटाली, केनिया, दक्षिण आफ्रिका इत्यादी राष्ट्रांमध्ये कृषि क्षेत्रात पिकवाढीसाठी हरितगृहांचा वापर सर्वांस केला जातो.

भारतामध्येही हरितगृहांचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे. हरितगृह म्हणजे पारदर्शक पदाथने आच्छादीत केलेले घर की ज्यामध्ये काही प्रमाणात किंवा पूर्णतः नियंत्रित केलेल्या वातावरणात पिके वाढविली जातात. या हरितगृहांचे आकारमान एवढे असते की त्यामध्ये अंतर्गत मशागत करणे सहज शक्य होते. हरितगृहामध्ये तापमान, आर्द्रता, कर्बवायू, प्रकाश व वायुजीवन या वातावरणातील घटकांचे अल्प किंवा पुर्णतः नियंत्रण केले जाते. अशा हरितगृहात योग्य गुणवत्तेची व दर्जेदार फुलांची निर्मिती करणे तसेच उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला व रोपांची निर्मिती करणे शक्य झालेले आहे.

रोपवाटीकेत फळझाडांची अभिवृद्धी करतांना तापमान, कडक ऊन, कमी आर्द्रता, जोरदार वारा इत्यादीमुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या गोष्टीवर नियंत्रण ठेवून चांगली रोपनिर्मिती करणे गरजेचे आहे. वर्षभरातील पावसाळी हंगामात हवेत भरपूर आर्द्रता असते पण ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. हिवाळ्यात आर्द्रता कमी तर उन्हाळ्यात तापमान अधिक असते व आर्द्रता कमी असते. म्हणजे वर्षभरातील अशा प्रकारचा बराचसा काळ अभिवृद्धीसाठी या ना त्या कारणामुळे अयोग्य ठरतो. याचा परिणाम म्हणून रोपवाटीकेतील फळझाडांची अभिवृद्धी योग्य प्रकारे करता येत नाही.

अलिकडच्या काळात कृषि क्षेत्रात संशोधन व विकास यामध्ये झापाट्याने सुधारणा होत आहेत व नवीन तंत्र विकसीत होत आहे. फळांच्या अभिवृद्धी तंत्रज्ञानामध्येही अनेक सुधारणा होत आहेत. उदा. उत्तीसंवर्धन (टिश्युकल्चर) तंत्रज्ञानाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळून व प्रतिकूल परिस्थितीत, अनुकूल नियंत्रीत वातावरण निर्मिती तयार करणे शक्य झाले आहे. म्हणजेच नियंत्रित अशी वेगवेगळ्या प्रकारची हरितगृहे उभारून अभिवृद्धी करणे शक्य आहे. अशा तंत्रज्ञानामुळे थोड्या जागेत कमी वेळात मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती करता येते.

सध्या महाराष्ट्रात व देशभर फळबाग लागवडीच्या अनेक

योजना कार्यान्वीत आहेत. त्यामुळे फळबाग लागवडीस मोठा वाव असल्याने विविध फळझाडांची लागवड वाढत आहे. या लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक कलम रोपांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज भागविण्यासाठी वातावरण नियंत्रीत करून मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी हरितगृहांची आवश्यकता रोपवाटीकेत असते. देशामध्ये हरितगृहांचा प्रचार व प्रसार व्हावा, चांगल्या प्रतीच्या व भरपूर रोपांचे व कलमांचे उत्पादन हरीतगृहामध्ये केले जावे, याकरीता महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून हरितगृह उभारण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.

रोपवाटीकेत हरितगृह उभारत घ्यावयाचे मुद्दे :

१) जागेची निवड : रोपवाटीकेत हरितगृह उभारणीसाठी जागेची निवड करतांना ती प्रदुषण विरहीत जागा असावी. जमीन चांगल्या निचन्याची असावी हरितगृहांची रोपवाटीकेत जागा पक्के रस्त्यालगत असावी. हरितगृहांचे वान्यापासून संरक्षण करण्यासाठी हरितगृहापासून ३० मीटर अंतरावर उंच झाडे लावावीत. त्या ठिकाणी वीज, पाणी, मजुर याची व्यवस्था असावी.

२) वायूविजनाची योग्य सोय : वायु विजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेरील हवेने किंवा थंड हवेने बाहेर काढणे होय. वायुवीजनामुळे हरितगृहातील तापमान, आर्द्रता, कर्बवायू व पिकाभोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवता येते. वायुविजना प्रमाणे हरितगृहांचे अंशात: नियंत्रित हरितगृह व पुर्णतः नियंत्रित हरितगृह असे दोन प्रकार पडतात. अंशात: नियंत्रित हरितगृहामध्ये हरितगृहाच्या क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्र हे थंड हवा आत येण्यासाठी व गरम हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवले जाते. मात्र ज्या ठिकाणी रात्रीचे तापमान खूपच खाली जाते तेथे अशी वायुवीजनासाठी ठेवलेली उघडी जागा बंद करण्याची सोय करावी लागते.

पूर्णतः नियंत्रित हरितगृहामध्ये फॅन पॅडचा वापर केला जातो. कुलींग पॅडमधून थंड हवा आत येत असते व एकझॉस्ट फॅनने गरम हवा बाहेर काढली जाते.

३) हरितगृहांची दिशा : हरितगृहांची दिशा ठरवितांना दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून योग्य दिशेने हरितगृहांची रचना करावी. एक म्हणजे वाढणाऱ्या रोपांना व कलमांना त्यांच्या सर्व बाजूंनी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे आणि दुसरी म्हणजे वाहणाऱ्या हरितगृहाचा धोका होऊ नये. या दोन्ही बाबींचा विचार केल्यास हरितगृहांची



दिशा ही दक्षिण - उत्तर ठेवणे अधिक फायदेशीर असते.

४) हरितगृहाचे छत/आच्छादन : हरितगृहाचे आच्छादन करण्यासाठी पॉली फिल्म, अँक्रीलम, पॉली इथिलीन, पॉली काबोनेट, काच इत्यादीचा वापर केला जातो. त्यामध्ये शीट प्लॉस्टिक व रिजीड प्लॉस्टिकचा समावेश होतो. आच्छादनासाठी पॉली फिल्मचा वापर करणे फायदेशीर ठरते. कारण त्याची किंमत कमी असते व ते वजनाला हलके असते. त्याची पारदर्शकता भरपूर असते. त्याची लवचिकता असल्याने ते बसविण्यास सोपे जाते, मात्र पॉली फिल्मचे आयुष्य कमी असते.

५) हरितगृहाचा आकार : हरितगृहाचा आकार अर्धवर्तुळाकार व सरी वरंबा अशा दोन प्रकारे केलेला आढळतो. हरितगृहाची उंची ४ ते ५ मीटर ठेवून आकारमान जास्तीत जास्त मोठे होईल हे पहावे. तापमान कमी करण्यासाठी छताचा वरच्या बाजुला आच्छादनावर सावली पाडणाऱ्या जाव्यांचा वापर करावा.

इतर बाबी :

- अ) हरितगृहाचा सांगाडा हलका असावा विशेषत: तो जी.आय. पाईपचा असावा व सर्व बाजूना सारखा पृष्ठभाग असणारा असावा.
- ब) हरितगृहासाठी वापरलेली फिल्म उत्तम प्रतीची असावी व तिला ताण देवून व्यवस्थीत बसवावी.
- क) हरितगृहास वायुविजनाची सोय असावी. त्यासाठी एकझांस्ट फॅन बसवून घ्यावेत.

- ड) गटार असलेल्या हरितगृहामध्ये पावसाचे पाणी जमा करून आतील पिकांना पाणी देता येईल अशी सोय असावी.
- इ) हरितगृहाच्या छताचा उत्तर २० ते २५ डिग्री एवढा असावा. ज्यामुळे आतुन फिल्मवर जमलेले पाण्याचे थेंब पिकावर/रोपावर न पडता बाजूने घसरून जातील व छतावरील पावसाचे पाणी वाहून जाईल.

रोपवाटीकेत वापरात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारची अभिगृहे व त्याचा प्रकार :

१) काचगृह (ग्लास हाऊस) : काचगृह यालाच ग्लास हाऊस असेही म्हणतात. याप्रकारची उभारणी करतांना बाजूच्या भिंती व वरचे छत यासाठी पारदर्शक काचेचा वापर केलेला असतो. त्यामुळे आतल्या बाजूस भरपूर सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाशामुळे काचगृहातील तापमान वाढते. त्यामुळे काचगृहात हवा खेळती ठेवणे आवश्यक असते. म्हणून त्याकरीता एकझांस्ट फॅन बसवून आतली हवा बाहेर फेकली जाते. तसेच रोपांना पाणी देण्यासाठी तसेच आतील आर्द्रता वाढविण्यासाठी तुषार फवारणीची सोय केलेली असते. काचगृहातील तापमान व आर्द्रता मोजण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी

यंत्रणा ही काचगृहात बसवावी लागते. काचेमुळे उन्हाळ्याच्या काळात काचगृहाला तापमान व सूर्यप्रकाश प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास त्यास आतील वनस्पतीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. त्याची योग्य ती दक्षता घ्यावी लागते. थंड प्रदेशात व कमी वेळा सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या प्रदेशात काचगृहाचा अधिक फायदा होतो. काचगृहे उभारण्याची दिशा, काचगृहाचा आकार रूंदी लांबी ठराविक पध्दतीने ठेवून उभारणी करतात.

२) पॉलिथीन गृहे (पॉलीहाऊस) : काचगृहाएवजी अलिकडे पॉलीथीनगृहे विकसीत झालेली आहेत. पॉलीथीनगृहास पॉलीहाऊस असे म्हणतात. पॉलीथीनच्या गृहाची रचना करतांना पॉलीथीनच्या वेगवेगळ्या रंगाचा व घनतेचा कागद वापरला जातो. पॉलीथीनच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश गृहात येण्यास अडचण होत नाही. त्याची तीव्रता कमी करता येते. सूर्यप्रकाश कमी असेल तर पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाची नायलॉनची जाळी बसविली जाते. त्यामुळे पॉलीहाऊसमधील तापमानाची तीव्रता कमी होवू शकते. पॉलीहाऊसची उंची, रूंदी व लांबी सोयीस्कर अशी ठेवतात. त्याचा आकार मर्यादीत ठेवला नाही तर आतील आर्द्रता, तापमान नियंत्रित करणे अवघड होते. जास्त कमी आकार ठेवला तरी ही अडचण येते. अभिवृद्धीची कामे करण्यास अडथळा येतो. सर्वसाधारणपणे लहान पॉली हाऊसमधील लांबी १२ मिटर, रूंदी ६ मीटर आणि उंची ३ मीटर असावी. पॉलीहाऊसमधील तापमान २५ ते २९ सें. ग्रेड आणि आर्द्रता ६० ते ६५ टक्के असावी आतील हवा बाहेर काढणे व आतमध्ये हवा खेळती ठेवणे यासाठी एकझांस्ट फॅन बसवणे गरजेचे असते. पाणी देण्यासाठी तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पध्दत वापरता येते.

३) ग्रीन हाऊस : ग्रीन हाऊसची उभारणी साध्या पध्दतीने केली जाते. लोखंडी खांबावर तारेचे व नळीचे छत उभारले जाते आणि सावली करीता बाजूने गर्द हिरव्या पानाच्या वेलीची लागवड करून त्या छतावर वाढविल्या जातात. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळते तथापि तापमान व आर्द्रता हे निश्चित नियंत्रित करता येत नाही. वर्षभरातील उन्हाळ्याचा काळ वगळता इतर काळात ग्रीन हाऊसचा वापर करून अभिवृद्धी करता येते.

४) शेल्टर हाऊस : अभिवृद्धीसाठी तयार केलेली कलमे काही कालावधीसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी शेल्टर हाऊसचा वापर केला जातो. प्रत्यक्ष अभिवृद्धी करण्यासाठी शेल्टर हाऊसचा वापर केला जात नसल्याने शेल्टर हाऊसमध्ये आर्द्रता, तापमान या बाबी नियंत्रित करण्याची गरज असते. शेल्टर हाऊसमध्ये ज्या काळात कलमे ठेवायची



आहेत त्या काळातील परिस्थिती लक्षात घेवून शेल्टर हाऊसची रचना, आकार ठरवावा लागतो. तसेच पॉलीहाऊस मधून रोपे काढल्यानंतर ती शेल्टर हाऊसमध्ये आणणे आणि शेल्टर हाऊसमधून कलमांची/रोपांची विक्री वाहतूक करणे सोयीचे व्हावे यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला शेल्टर हाऊस उभारणे आवश्यक असते. पाऊस, कडाक्याची थंडी, ऊन, वारा, धुळ इत्यादीपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी लागणारी सुविधा शेल्टर हाऊसमध्ये करावी लागते. तसेच दोन्ही बाजूला दारे ठेवावी लागतात. एका दारातून कलमे आत ठेवणे तर दुसऱ्या दारातून बाहेर काढणे यासाठी त्यांचा उपयोग होतो. अशाप्रकारे शेल्टर हाऊसची रचना केली तर कमी जागेत अधिक रोपांची साठवण व्यवस्थित करता येते.

५) पॅकिंग शेड : पॉलीहाऊसमध्ये अभिवृद्धी केल्यानंतर ग्रीन हाऊसमध्ये त्या रोपांची वाढ केली जाते. त्यानंतर कलमांना कट कपणा आणण्यासाठी म्हणजेच त्यांचे हार्डनींग करण्यासाठी ती शेल्टर हाऊसमध्ये ठेवली जातात व नंतर ती विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. विक्री करेपर्यंत सुमारे ५ ते १२ महिन्यांचा व कदाचित त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. म्हणून विक्री करण्यासाठी पॅकिंग शेडचा वापर केला जातो. पॅकिंग शेड ऐसपैस असावे लागते. त्यात तीन विभाग असतात. एका भागात कलम रोपांचा नमुना दर्शनी भागात ठेवण्याची व्यवस्था असावी. शक्यतो ती रॅकवर मांडणी करून ठेवावीत. दुसऱ्या बाजुस पॅकिंगसाठी वापरावी. बारदाना ठेवण्याची व्यवस्था असावी. मधली मोकळी जागा पॅकिंगसाठी वापरावी. पॅकिंग शेड बाजूने अर्धवट बांधलेली व वरच्या भिंतीच्या बाजू मोकळी ठेवलेली असावी. छत जाळीचे अथवा छप्पराचे असावे.

हरितगृहाचे फायदे :

- १) हरितगृहामध्ये रोपांचे व कलमांचे अति उष्णता, अति थंडी, अति पाऊस यापासून बचाव करता येतो.
- २) बाहेरील वातावरणापेक्षा हरितगृहामध्ये ४ ते ५ पटीने रोपांची व कलमांची वाढ होते.
- ३) हरितगृहामध्ये कोणत्याही हंगामात रोपे व कलमा ठेवता येतात व त्याची चांगली निगा घेतली जाते. त्यामुळे बाजारपेठेतील गरजेनुसार रोपे व कलमा पुरविता येतात.
- ४) रोपांना व कलमांना आवश्यक असणारे हवामान हरितगृहाचा कृत्रिमरीत्या निर्माण करता येते.
- ५) निर्यातक्षम उत्पादनासाठी ग्रीन हाऊस लागवडी शिवाय पर्याय नाही.
- ६) हरितगृहात तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करता येते.

- ७) हरितगृहात कार्बन डायऑक्साईडची ६ ते ७ पटीने वाढ होते. त्यामुळे रोपांची व कलमांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया तीन चार पटीने वाढते. याचा परिणाम झाडांची जोमदार वाढ होवून उत्पादन व प्रतीमध्ये वाढ होतो.
- ८) हरितगृहात रोग व कीड विरहीत उत्तम प्रतिची रोपे तयार करता येतात.
- ९) संकरित बियाणे तयार करण्यासाठी हरितगृहाचा अतिशय चांगला उपयोग होतो.
- १०) हरितगृहाचा रोपवाटीकेत जागेचा १०० टक्के वापर करता येतो.
- ११) हरितगृह तंत्रज्ञानामुळे ग्रामीण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात.
- १२) पक्षी, उंदीर रोग व किडीपासून रोपांचा व कलमांचा बचाव होतो.
- १३) मनुष्यबळाचा कार्यक्षमतेने वापर होतो.
- १४) बाजारपेठेतील मागणी दराप्रमाणे पिके घेता येतात.

* * *



डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

| कृषक विज्ञान मंच कार्यक्रम |

दि. १५/०२/२०१४ रोजी तिसऱ्या शनिवारी

..... वेळ

सकाळी ११.०० ते दुपारी ४.००

..... स्थळ

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

..... कार्यक्रमाचा विषय

उन्हाळी मुगाचे लागवड तंत्रज्ञान

..... संचालक विस्तार शिक्षण

डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

**कृषि पत्रिकेचे नियमित
वाचन करा....**



बाग वांझ राहण्याची कारणे व त्यावरील उपाय

डॉ. उज्ज्वल ए. राऊत व सौ. मनिषा देशमुख
व्यापारी फळ रोपवाटीका, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

सद्यस्थितीत विदर्भात फळबागेतील क्षेत्र वाढलेले असून संत्रा किंवा मोसंबी व्यतिरिक्त सिताफळ आवळा, आंबा, पेरू, पपई, केळी, डाळींब इत्यादी फळझाडांच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. बरेचदा असे आढळून येते की, काही फळझाडांमध्ये फळधारणा कमी आढळून येते किंवा कधीकधी फळधारणाच होत नाही. अशा फळझाडांची वाढ व्यवस्थित होऊन फळधारणा होत नाही अशा झाडांना वांझ झाडे असे म्हणतात. निरनिराळ्या फळझाडांची उत्पादन क्षमता ही वेगवेगळी असते. काही फळझाडात फळांचे नियमीतपणे आणि हमखासपणे उत्पादन येत नाही. तर काही फळझाडांना झाडावर भरपूर फुले येतात पण त्या मानाने फळे फारच कमी लागतात. काही फळझाडात शाखीय वाढ अधिक प्रमाणात होते मात्र फुले फळे फारच कमी किंवा अजिबातच लागत नाहीत याला अनेक कारणे आहेत त्यापैकी काही कारणे ही अनुवंशीक असतात तर काही कारणे ही फळबागेचे व्यवस्थापन नीट न केल्याने निर्माण होतात. म्हणजेच बाग वांझ राहण्यासाठी अंतर्गत व बाह्य अशी दोन प्रकारची कारणे कारणीभूत असतात.

अ) अंतर्गत कारणे : यामध्ये परागीकरणाचा अभाव, मादी फुलांची कमतरता किंवा अभाव, अपुर्ण फुले निर्मिती, पुंकेसर व स्त्रीकेसर एकाच वेळी पक्व न होणे, अन्नांशाची कमतरता वर्गेरे कारणामुळे बाग वांझ राहू शकते.

१) पराग नलिकेची सावकाश वाढ : जर पराग नलिकेची वाढ सावकाश होत असेल तर तिला बीजांडकोशात पोहोचण्यास वेळ लागतो त्यापूर्वीच अंडबीज पक्व झालेली असतात. त्यामुळे परागीकरण होवून सुध्दा फळधारणा होत नाही.

२) अपूर्ण फुले : फळझाडामध्ये बहुतांश झाडांना परागकेसरयुक्त व बीजांडकेसरयुक्त पूर्ण फुले येतात. एकाच झाडावर जर परागकेसरयुक्त व बीजांडकेसरयुक्त अशा दोन्ही प्रकारची फुले असतील तर त्या झाडांना प्रवृत्ति उभयलिंगी म्हणतात. जेव्हा ही दोन प्रकारची फुले वेगवेगळ्या झाडावर असतात तेव्हा अशा झाडांना विभक्तलिंगी म्हणतात. उदा. कोकम, पपई, जायफळ इत्यादी झाडे उभयलिंगी असल्याकारणाने अशा प्रकारची झाडे वांझ राहत नाहीत परंतु विभक्तलिंगी झाडावर दोन प्रकारची फुले ही वेगवेगळ्या झाडांवर असल्याने ही झाडे वांझ राहण्याची शक्यता अधिक असते.

३) परागवाहिन्याची लांबी भिन्न असते : काही फुलांत आखुड परागवाहिनी आणि लांब परागतंतू असतात तर काही फुलात लांब

परागवाहिनी व आखुड परागतंतू असतात त्यामुळे परागीकरणात अडथळा येतो व झाडांस फळधारणा होत नाही.

४) परागकण रूजवणक्षमता कमी असणे : अनेकदा पुंकेसर व स्त्रीकेसर यांच्या रचनेत दोष असतो. कधी कधी पूर्ण फुले थोड्या प्रमाणातच परागकण उत्पन्न करतात त्यापैकी बरेचसे परागकण हे सुक्ष्म व रूजवणक्षम नसतात. त्यामुळे फळधारणेत अडथळा येतो ही समस्या परागीकरण झाडात अधिक आढळते.

५) परागीकरणाचा कालावधी लवकर किंवा उशिरा असणे : बीजांड केसर पक्व होण्यापूर्वीच जर परागीकरण झाले किंवा उशिरा परागीकरण झाले तरीही फळधारणा होत नाही.

६) पुंकेसर व स्त्रीकेसर पक्व होण्यात भिन्नता आढळते : अनेकदा फुलांतील पुंकेसर व स्त्रीकेसर एकाच वेळी पक्व न होता वेगवेगळ्या वेळी पक्व होतात. त्यामुळे परागीकरण होत नाही. परिणामी फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. उदा. सिताफळात ही समस्या आढळते.

७) वनस्पतीतील अन्नांशाशी कमतरता : जर वनस्पतीमध्ये अन्नांशाची कमतरता असेल तर परागकणांची रूजवणक्षमता, बिजांडकेसरची रचना फळे धरण्याची क्षमता इत्यादींवर परिणाम होतो व झाड वांझ राहू शकते.

ब) बाह्य कारणे : यामध्ये हवामानाचा परिणाम, जमिनीचा कस, पाणी पुरवठा, खते, मशागत, भाटणी, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी कारणे फळबाग वांझ राहण्यास किंवा कमी उत्पादनात जबाबदार असतात.

१) हवामान : उष्ण हवामान, पाऊस आणि वारा हे हवामानाचे महत्वाचे घटक फळबागाच्या परागीकरणावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम घडून आणतात. तसेच हवामानातील चढ-उतारांचा फळधारणेत विपरीत परिणाम होतो. काही वेळेस तापमानात अनपेक्षित घट होते. तर काही वेळा फुले किंवा मोहोर लागण्याच्या काळात जास्त दिवस ढगाळ राहुन सुर्यप्रकाश कमी मिळतो. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अनपेक्षितपणे बदलते. यासर्व वातावरणातील बदलांचा परिणाम फळझाडावर होवून फळधारणा होण्यास अडथळा निर्माण होते.

२) अयोग्य जमीन : ज्या जमीनीत क्षारांचे प्रमाण वाढलेले असेल, तसेच जमीनीतून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसेल, तसेच जमीन कसदार नसेल अशा जमीनीत फळांचे उत्पादन समाधानकारक होत नाही.

३) रोग व किडींचा प्रादुर्भाव : फळझाडांच्या मोहोरावर रोग व किडींचा प्रादुर्भाव खुपच झाला तर फळधारणा होत नाही किंवा



फलधारणा झाली तरी उत्पादनात घट येते. उदा. आंबा मोहोरावर तुडतूडे ही कीड व भुरी रोग पडल्यास नुकसान होतो. द्राक्षे फुलोन्यावर मिळड्यु या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. संत्रा, मोसंबीवर काळी बुरशी व पांढरी माशी, फलमाशी, सिटरूशिला या किडींचा प्रादुर्भाव झाला तर फलधारणेचे फार नुकसान होते.

४) अनन्द्रव्यांचा अपुरा पुरवठा व जमिनीतील ओलावा : फल झाडांना फुल व फळे धारणेच्या काळात जमिनीतून अनन्द्रव्यांचा अपुरा पुरवठा झाल्यास त्याचा देखील प्रतिकुल परिणाम फलधारणेवर होतो. फलझाडांच्या शाखेत आणि खेड्यात पुरेसा अनन्साठा उपलब्ध न झाल्यास फलझाडांची उत्पादनक्षमता घटते. नवीन वाढ होण्यासाठी असा संचयीत उपयोगात येतो. नवीन फुटीवर पाने वाढल्यानंतर ती प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार करतात. तयार झालेले अन्न खोड व फांद्यामध्ये साठविले जाते. हे चक्र ठराविक गतीने कार्यरत राहिल्यास अनन्साठी आणि नवीन वाढ यात समन्वय राहतो आणि त्यात असमतोल असल्यास उत्पादनक्षमता घटते.

अनन्द्रव्याखेरीज पाणी पुरवठा व मशागतीचा अभाव व छाटणी यांचा देखील फलधारणेवर परिणाम दिसून येतो. फुलधारणा व मोहोर येण्यापूर्वी फलझाडांना संतुलित अनन्द्रव्यांचा खतांमधून पुरवठा करणे तसेच गरजेइतका जमिनीत ओलावा असणे अत्यंत जरुरीचे असते.

५) फलझाडांचे वय व अयोग्य वाढ : झाडांचे वय व जोमदार वाढ हे पिकांची अंतर्गत स्थिती नियंत्रित करते व त्याचा परिणाम फलधारणेवर होतो. तसेच फलझाडामध्ये अवाजवी आणि वेडीवाकडी वाढ झाल्यामुळे फळांची उत्पादनक्षमता कमी होते. तसेच फळांची निगा नीट राखली जात नाही त्याचाही परिणाम फळ उत्पादन घटण्यावर होतो.

फलधारणेकरीता करावयाचे उपाय :

१) मिश्र जातीच्या परागधारक फलझाडांची लागवड करणे : काही जातीच्या झाडांमध्ये स्वपरागीकरण होत नाही. त्याकरीता पराग पुरविणारी त्याच प्रकारची दुसऱ्या जातीची झाडे त्या बागेत लावतात. त्यांच्या परागकणामुळे झाडांमध्ये फलधारणा घडून येते. एकाच जातीची फळे लावली तर त्यांच्या फुलामध्ये काही त्रुटी असतात. फुले मागे पुढे पकव होतात. नर फुले व मादी फुले अलग अलग असतील तर परागीकरण होत नाही आणि त्यामुळे फलधारणा कमी होते. उत्पादकता घटते. अशा वेळी त्याच प्रकारातील पण भिन्न जातीची झाडे एकत्रित लावणे किंवा काही झाडे इतर जातीची लावली तर परागीकरण चांगले होवून फलधारणा घडून येते. अशावेळेस मादी झाडांच्या आसपास काही नर झाडे लावली तर परागीकरण सुधारून फलधारणा होते.

२) ठराविक खुंटाचा वापर करणे : काही जमिनीत इच्छीत फलझाडांची वाढ निटपणे होत नाही. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण

वाढणे. जमिनीतून सुत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढणे अशा उणिवा जमिनीत आढळतात. या कारणामुळे फलझाडांची वाढ नीट होवू शकत नाही आणि त्यापासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या कारणावर मात करण्यासाठी जमिनीची योग्य निवड करून त्यामध्ये ठराविक खुंटाचा वापर करून त्यावर इच्छीत जातीची कलमे करून फलझाडापासून अपेक्षित उत्पादन घेता येते.

३) छाटणी करणे : छाटणी करणे म्हणजे झाडावरील काही भाग कापून काढणे होय. छाटणी केल्यामुळे फलझाडांच्या बराचसा अनुत्पादीत भाग काढून टाकला जाते. त्यामुळे फलझाडांच्या उत्पादनक्षम भागावर फळांचे उत्पादन घेता येते छाटणी करून झाडांची वाढ मर्यादीत केली जाते. त्यामुळे उर्वरीत भागाची निगा राखणे सोपे जाते. तसेच त्या भागास अन्नपुरवठा, सूर्यप्रकाश, खेळती हवा, या बाबी चांगल्या पध्दतीने उपलब्ध होवू शकतात आणि फळ फुल धारणेस योग्य पोषक वातावरण मिळते. उदा. जुन्या आंब्याच्या झाडाच्या फांद्याशी अॅगस्ट महिन्यात छाटणी केल्यास झाडांना जमिनीतून शोषण केलेली अनन्द्रव्य नवीन फुटलेल्या फांद्यांना मिळतात व त्यांना जोमदार मोहोर येतो. द्राक्ष, सिताफळ, अंजीर, डाळींब, पेरू इ. पिकात छाटणी करून उत्पादकता वाढविता येते.

४) गोलाकार साल काढणे (सिंगिंग/गर्डलिंग) : फलझाडांच्या खोडाची किंवा फांद्याची गोलाकार साल काढण्याच्या पध्दतीत रिंगिंग किंवा गर्डलिंग म्हणतात. फलझाडांना मोहोर किंवा फुले येण्याकरीता खोडाची किंवा फांद्याची २ ते ३ मि.मी. रूंदीची गोलाकार वरची साल चाकूने काढतात. त्यामुळे पानावाटे तयार झालेले अन्न मुळाकडे न जाता काढलेल्या भागाच्या वर साचून त्याचा शेंड्याकडील भागात फुले व फळे येण्यास मदत होते.

गोलाकार साल काढण्याची पध्दत वापरून आंबा, द्राक्ष, बोर इत्यादी फलझाडात उत्पादनक्षमता वाढविता येते. मात्र साल काढतांना जास्त खोल व जास्त रूंद काढू नये. अत्यंत कमी रूंदीची साल काढल्यास झाडाला झालेली जखम ३-४ आठवड्यात पुर्णपणे भरून येते. साल काढल्यानंतर जखमेतून बुरशीचा होवू नये म्हणून त्यावर बोर्डोपेस्ट अथवा बुरशीनाशक मिसळून त्याचा लेप लावावा.

५) खाचा पाडणे : फलझाडाच्या खोड किंवा फांद्याभोवती पूर्ण साल न काढता अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी भागात थोडी खोल खाच घेतल्यास फलधारणा व फळांची वाढ चांगली होते. उदा. अंजीर या फलझाडात उत्पादनक्षमता वाढविण्याची ही एक खास पध्दत आहे. अंजीराचे फळ पानांच्या देठात येते. अंजीराच्या फांदीवरील फळे एकाच वेळी वाढत असतात. त्यामुळे सर्व फळांचे पोषण चांगले होत नाही. अशा वेळी फळांच्या खालच्या फांदीवर डोळ्यांच्या खाली



त्रिकोणी साल आणि खोडाचा काही भाग कापून खाच केली जाते. त्यामुळे शेंड्याकडील पानातील अन्न खाचेच्या वरच्या बाजूस साचून राहते आणि फळांचा आकार व वजन वाढवण्यास मदत होते.

अंजीर फळझाडावर अनेकदा फांदीच्या शेंड्यावरच्या भागावरच फळे लागतात. रूंदीच्या बुंध्याकडच्या भागावरील डोळे सुप्तावस्थेत राहतात व तेथे फळे लागत नाहीत. अशा सक्षम पण सुप्तावस्थेतील राहतात व तेथे फळे लागत नाहीत. अशा सक्षम पण सुप्तावस्थेतील डोळ्यांच्या खालच्या बाजुस त्रिकोणी आकाराची खाच पडून वरच्या डोळ्यातून फळे निपजवता येतात.

६) फांद्या वाकवणे : काही फळझाडात फांद्या अधिक जोमाने वाढतात. फांद्याच्या वाढीकडे जोर झाला की फांद्याच्या खालच्या भागावर फळे लागत नाहीत. शेंडा प्रवृत्तीस आळा घालून फांद्याच्या खालच्या भागावर फळे लावण्यासाठी उंच, सरळ, वाढणाऱ्या फांद्या वाकवून आडव्या करतात ज्या ठिकाणी फांदी वाकवली जाते, त्या ठिकाणी आणि जवळच्या भागात फळे लागतात. पेरूच्या काही उंच व सरळ वाढणाऱ्या जातीत फांद्या वाकवून त्यांची उत्पादकता वाढविता येते. पेरूच्या बागेत फांद्या वाकवण्याचे काम बहार येण्यापूर्वी करणे आवश्यक असते.

७) संजीवकाचा वापर करणे : संजीवकाचा वापर करून अनेक फळझाडात फुल फळधारणा व्यवस्थितरित्या घडवून उत्पादकता वाढविता येते. झाडामध्ये जोमदार वाढ असते. झाडामध्ये साठविलेले अन्न आणि पानांनी तयार केलेले अन्न शेंडा वाढीसाठीच खर्ची पडते. त्यामुळे सुप्तावस्थेतील फळ निर्मिती होत नाही. शेंडावाढ थोपवण्यासाठी वाढ विरोधक संजीवकाचा उपयोग होतो. पानांची कार्यक्षमता वाढल्यामुळे उपलब्ध पाने अधिक अन्न तयार करतात आणि सहाजिकच सुप्तावस्थेत असलेली फळनिर्मिती वाढते. डाळींब, द्राक्षे, अंजीर, पेरू, आंबा, लिंबू इत्यादी फळपिकांत संजीवकाचा वापर करून उत्पादन वाढविता येते.

८) बहार धरणे : संत्रा, मोसंबी, डाळींब या फळझाडात बहार धरण्याची पध्दत आहे. बहार धरण्यापूर्वी एक ते दीड महिना किंवा त्यापेक्षा जास्त अवधीत झाडांना पाणी देणे बंद करतात. म्हणजेच पाण्याचा ताण देतात त्यामुळे झाडातला अन्नपुरवठा संचित होवून त्यापासून फुल व फळ धरणा होण्यास मदत होते.

बहार धरण्यासाठी झाडांचा पाणी पुरवठा थांबविणे, पानगळ करून घेणे, मशागत करून काही प्रमाणात मुळ्या उघड्या करून त्यांचे कार्ये थांबविणे तसेच ठराविक काळासाठी झाडाची सुप्तावस्था टिकवून ठेवणे या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. या सर्व बाबीची पुरता झाल्यावर इच्छित वेळी फळझाडांना खते घालून पाणी दिले जाते. त्यामुळे झाडावर बहार यायला सुरुवात होते.

* * *

पान क्र. ६ वरून....

ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.

क) पर्यावरणाच्या दृष्टीने :

१) माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाबदरे होणारे प्रदुषण कमी होते. २) जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. ३) पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते. ४) रोगराईचे प्रमाण कमी होवून आरोग्य चांगले राहते. ५) कचऱ्याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.

ड) इतर उपयोग :

१) गांडूळापासून किमती अमिनो ऐसिड्स, एंझाईमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात. २) पक्षी, कोंबड्या, पाळीव जनावरे, मासे यांना उत्तम प्रतीचे खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात. ३) आयुर्वेदीक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.

गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी :

१) एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत. २) बेढूक, उंदीर, घूस, मुळ्या, गोम या शत्रुंपासून गांडूळांचे संरक्षण करावे. ३) संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादी वाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.

४) गादीवाफ्यावर पाणी मारतांना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.

५) गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करतांना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरून इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.

उत्तम प्रतिचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी :

१) शेणखत, घोड्याची लीद, लेंडी खत, हरभन्याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.

२) स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष, वाळलेला पालापाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.

३) हरभन्याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.

४) गोबर गॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतिचे गांडूळ खत तयार होते.

गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजी :

१) गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते किटकनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरू नयेत.

२) गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकविणे आवश्यक आहे.

३) गांडूळ आच्छादनरूपी सेंद्रिय पदार्थाचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रिय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.

४) योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेत घट येते.

* * *

पानपिंपरी लागवड तंत्र

श्री. विजय प्र. पारडे व डॉ. संजय वानखडे
पानवेली संशोधन केंद्र, दिवठाणा, डॉ. प.दे.कृ.वि., अकोला

पानपिंपरी ही बहुवर्षीय वेल प्रकारात मोडते. या वनस्पतीच्या मुळांचा वापर औषधी निर्मितीकरीता करतात. सद्यपरिस्थितीत पानपिंपरी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

लागवडीपूर्वी माती व पाणी परिश्करण करणे गरजेचे आहे. या पिकाकरीता सेंद्रिय पदार्थयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, काळी कसदार जमीन उपयुक्त ठरते. पानपिंपरीच्या वाढीसाठी समशितोष्ण ते उष्णकटिबंधीय हवामान पोषक ठरते. उबदार, दमट काही प्रमाणात सावली असे हवामान या पिकास अनुकूल आहे.

जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी. नांगरलेल्या जमिनीमध्ये हेक्टरी १५ ते २० टन चांगल्या प्रतीचे कुजलेले शेणखत व गाळाचीमाती मिसळावी. जमिनीच्या उताराच्या विरुद्ध दिशेने २ x १ मीटर आकाराचे सरीवरंबे तयार करावे व पाणी द्यावे. वापस आल्यानंतर वरंब्यावर लागवड करावी. अशा वरंब्यावर जवळपास १ महिना अगोदर ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर पिंपरीच्या वेलांना आधार देण्याकरीता हेटा किंवा पांगराची लागवड करावी.

पानपिंपरीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. पानपिंपरीच्या निरोगी वेलीपासून ३ ते ५ डोळे असलेले, हिरवे लसलशीत, १५ ते २० सेंटीमीटर लांब कांडे तयार करावे. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याकरीता लागवडीपूर्वी ट्रायकोर्डमा १ किलो अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या जैविक बुरशीनाशकाच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून ठेवावे किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक ०.५ टक्के किंवा बोर्डोमिश्रण १ टक्का द्रावणात बेणे ३० मिनिटे बुडवून नंतर लावावे. बेण्यास इंडोल बुटेरिक ऑसिड १०० पीपीएम (१०० मि.ग्रॅ. अधिक १ लिटर पाणी) द्रावणात ५ मिनिटे बुडवून लावल्यास लवकर मुळ्या फुटून वेल लवकर वाढण्यास मदत होते. दोन ओळीतील अंतर ६० ते ७५ सें.मी. व वेलीतील अंतर २५ ते ३० सें.मी. घेवून वरंब्याचे दोन्ही बाजुला प्रत्येक ठिकाणी २ बेणे घेवून लागवड करावी. लागवड केल्यानंतर लगेच ओलीत करावे.

पिंपरी लागवडीच्या वेळेस हेक्टरी २०:४०:४० किलो नत्र, स्फुरद व पालाश खतांची मात्रा द्यावी. लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. या व्यतिरिक्त जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान ३० ते ४० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावे तसेच दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. निंबोळी ढेप २०

क्विंटल प्रति हेक्टरी वर्षातून एकदा तरी द्यावी. निंबोळी ढेपेमुळे पिकांना नत्र पुरवठा तर होतोच त्याच बरोबर सुत्रकृमीचा सुधा बन्याच प्रमाणात बंदोबस्त होतो.

पाण्याच्या पाळ्या जमिनीचा मगदू व ऋतूमानाप्रमाणे द्याव्या. उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांनी, हिवाळ्यात ७ ते ८ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ठिबक सिंचन पध्दत ओलीताकरीता उपयुक्त आहे. पानपिंपरीच्या तांड्यामध्ये पावसाळ्यात पाणी साच्यार नाही याची काळजी द्यावी. लागवडीनंतर २० ते ३० सें.मी. शेंड्याची वाढ झाल्यावर आधाराकरीता लव्हेच्या सहाय्याने हेटा किंवा पांगरास बांधावे. वाफ्यातील गवत व इतर तणे काढून वाफा स्वच्छ ठेवावा. वेलीना वर्षातून दोन वेळा मातीची भर द्यावी किंवा कमीत कमी एकवेळ खुंट बांधणीनंतर पावसाळा सुरु होण्याच्या कमीत कमी १५ दिवस अगोदर भर द्यावी.

पानपिंपरीची लागवड केल्यानंतर १ ते ६ महिन्यांनी फळे येण्यास सुरुवात होते त्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये फळे काळपट हिरवी व चवीला तिखट लागतात. बोटांनी दाब दिला असता मऊ वाटणारी पिंपरी परिपक्व झालेल्याचे समजावे. अशा फळांची तोडणी करून उन्हात सुकविण्याकरीता ठेवावी. जास्त परिपक्व झालेली पिंपरी साठवता येत नाही. पिकलेली फळे पक्षी खात असल्यास नुकसान होवू शकते. त्यामुळे वेळीच तोडणी करावी. हंगामात ३ ते ५ वेळा फळांची तोडणी करावी. हेक्टरी १० ते १५ क्विंटल ताज्या पिंपरी, ३ ते ५ क्विंटल सुकलेल्या फळांचे उत्पादन मिळते. सुकलेल्या फळांना बाजारात चांगला भाव मिळू शकतो. त्यानंतर उत्पादनात घट येत असल्याने ४ ते ५ वर्षानंतर पुर्नलावगड करावी.

पानपिंपरीच्या अधिक उत्पन्नासाठी खालील बाबी अवश्य कराव्यात
१) निंबोळी ढेप २० क्वि./हेक्टर मध्ये १० किलो ट्रायकोर्डमा हरिज्जियानम मिसळून जुन व डिसेंबर मध्ये विभागून द्यावा.

२) शेणखत व गाळाची माती प्रत्येकी ५ टन अधिक शेळीचे खत २ टन अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू १० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जुलै महिन्यात एकत्रित करून द्यावे.

३) पानपिंपरी वाफ्यात एका ओळीनंतर जुलै मध्ये झेंडू रोपांची लागवड करावी.

४) निंबोळीयुक्त ऑझाडीरीकटीन १५०० पीपीएम या किटकनाशकाची ०.५ टक्के तिक्रतेची फवारणी जुलै ते ऑक्टोबर मध्ये करावी.

* * *





मार्च महिन्यात करावयाची शेतीची कामे

डॉ. आर.बी.उलेमाले, विस्तार कृषिविद्यावेत्ता

विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

विदर्भात मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते. या महिन्यापासूनच उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून उभ्या फळबागा जिवंत ठेवण्याची कसरत करावी लागेल. शेतकरी बंधुंनी खालील कामावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

- १) हिवाळी नांगरणी केली नसल्यास या महिन्याचे सुरवातीस शेताची नांगरणी अवश्य करावी. यामुळे एकीकृत कीड व्यवस्थापनाची सुरुवात विनाखचने होईल.
- २) माती परीक्षण केले नसल्यास हंगामी पिकाकरिता १ फूट खोलीचे ७ ते १० खड्डे खोदून एकत्रित मातीचा अर्धा किलो नमुना विद्यापिठाचे अकोला/नागपूर किंवा शासकीय माती परीक्षण प्रयोग शाळेत योग्य शुल्कासह तपासणीसाठी पाठवावा.
- ३) कंपोस्ट खत तयार करण्याकरिता ५ मीटर लांब, २ मीटर रुंद व १ मीटर खोलीचे खड्डे खोदावेत. पन्हाट्या व तुऱ्हाट्या यांचे थ्रेशरचे सहाय्याने बारीक तुकडे करून १ टन काडीकचन्याकरिता १ किलो कंपोस्टचे संवर्धन टाकून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार करावे.
- ४) ओलिताचे पाण्याची कमतरता असल्यामुळे उशिरा पेरणी केलेल्या गव्हास फुलोरा, दाण्याची दुधाळ अवस्था व चिकाची अवस्था म्हणजेच पेरणीपासून ७०, ८५ व १०० दिवसांनी ओलीत द्यावे.
- ५) उन्हाळी भुईमूळे व सूर्यफुलास दर ८ ते १० दिवसाचे अंतराने दोन ओळीआड पाणी द्यावे.
- ६) ओलिताचे पाण्याची व्यवस्था असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी १५ मार्चचे आत आटोपावी. पुसा वैशाखी किंवा एकेएम १९११ या जातीचे हेक्टरी १२ किलो बियाणे ३० सें.मी. चे तिफनीने पेरावे. पेरणीचेवेळी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो तसेच रायझोबियम जिवाणू व पी.एस.बी.ची (प्रत्येकी २० ग्रॅम/किलो) प्रक्रिया न चुकता करावी. सुरु ऊसाची लागवड आटोपावी. पांढरा लोकरीमावा ग्रस्त बेणे वापरू नये. बेणे प्रक्रिया अवश्य करावी. ठिंबक सिंचन व पट्टा पद्धतीचा अवलंब करावा.
- ७) जानेवारीत लागवड केलेल्या सुरु ऊसाला नत्र खताची दुसरी मात्रा (युरिया १ पोते) देऊन ओलीत करावे. पाचट पसरविले असल्यास युरियाची ही मात्रा १०० किलो कंपोस्ट खतात मिसळून पाचटावर सारखी टाकावी.
- ८) मृग बहाराचे संत्रा फळाची काढणी आटोपावी. त्यानंतर

बागेस हलके पाणी द्यावे. वाळलेल्या फांद्या (सल) करवतीने कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डेमलम (१ किलो कळीचा चुना + १ किलो मोरचूद + १० लिटर पाणी) लावावा. झाडावर १० ग्रॅम कार्बन्डाझीम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- ९०) संत्रा झाडावर अंबिया बहाराची फळे वाटाण्याएवढी झाल्यावर झाडांना वयानुसार नत्र खताची मात्रा द्यावी. १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाडांना ५०० ग्रॅम नत्र (१.२५० किलो युरिया) देऊन ओलीत करावे. खते झाडाचे बुंध्याजवळ न देता दुपारी १२ वा. झाडाची सावली पडते त्या भागात बांगडी पद्धतीने द्यावीत.

- ११) ५ वर्षेपर्यंतच्या संत्रा, मोसंबी फळझाडांचे आव्यात पालापाचोळ्याचे जाड आच्छादन करावे. ठिंबक किंवा मटका पद्धतीने पाणी द्यावे. लहान झाडावर पन्हाटी, तुराटीचे छोटे मंडप तयार करावेत.

- १२) आंबा मोहोरावर डायमेथोएट किंवा मोनोक्रोटोफॉस १० मि.ली. + पा.मि. गंधक ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे रसशोषण करणाऱ्या किडी व भूरी रोगाचे नियंत्रण होईल.

- १३) वेलवर्गीय भाजीपाला पिकावर भूरी रोगाची सुरुवात दिसताच १० मि.ली. डिनोकॅप (कॅराथेन), १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १४) कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोग आढळताच मोनोक्रोटोफॉस १२ मि.ली.+ मॅन्कोझेब २५ ग्रॅम + १० मि.ली. स्टिकर (किंवा थोडा साबण चुरा), १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १५) गॅलार्डीया व मोगरा फुलपिकांना लागवडीनंतर १ महिन्याचे अनुक्रमे हेक्टरी २५ व ६० किलो नत्र द्यावे व ओलीत करावे.

- १६) पानमाव्यात निंबोळी ढेप १५० ग्रॅम + ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति चौ.मीटर क्षेत्र याप्रमाणे वेलीच्या मुळाजवळ जमिनीत मिसळून द्यावे व ओलीत करावे.

- १७) द्राक्ष पिकास एप्रिल छाटणीचे १० दिवस आधी शिफारस केलेल्या खत मात्रे पैकी हेक्टरी ५४० किलो नत्र व २५० किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खताचा हप्ता द्यावा. गुरांचे तोंडखुरी-पायखुरी रोगापासून रक्षण करण्याकरिता पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
- १८)

* * *



प्रयोगशिल शेतकरी

शेतकऱ्यांचे नांव : श्री. दत्तात्रय गणपतराव गुंडावार

गांव : मांगली (चिंचाळा) तालुका : भद्रावती जिल्हा : चंद्रपुर

शेती : ५.८२ एकर (बागायती)

वय : ५५ वर्षे शिक्षण : १० वी पास

पाण्याचा स्रोत : विहीर व १ बोअरवेल

बरेचसे शेतकरी शेतामध्ये घेणाऱ्या समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून वेगवेगळे प्रयोग/संशोधन करतात व यशस्वी होतात. शेतकऱ्यांनी केलेल्या या संशोधनास शास्त्रीय आधार मिळण्याचे दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच कृषि विज्ञान केंद्रांद्वारे 'प्रयोगशिल शेतकरी' बैठकीचे आयोजन प्रत्येक वर्षी १० मे रोजी करायात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांनी केलेले असामान्य कार्य इतर शेतकऱ्यांना उपयोगी तसेच प्रेरणादायी ठरावे या उद्देश्याने हे सदर सुरु करण्यात येत आहे.

शेतामध्ये विविध पिक व त्यातील उपक्रम

अ.क्र.	पिक व उपक्रम		क्षेत्र	इतर माहिती
१.	धान	पिकेब्ही एच.एम.टी. (श्री पृथ्वी लागवड)	१ एकर	३५ किंवं. धान
२.	हरभरा	फुटाणा चना	१ एकर	५ किंवं.
३.	ज्वारी	वाणी (गोड ज्वारी), घरंघार (लाहौ) व गावरान (हुरडा)	०.५० एकर	१० किंवं.
४.	तुर	सलग	०.५० एकर	१० किंवं.
५.	ऊस	रमा ऊस वाण	०.२५ एकर	१५००० रु. (रसवंतीला विकले)
६.	हळद	सालेम, वायगाव (शेतावर हळदीवर प्रक्रिया) कुकर तयार केला. (हळकंद उकळण्याकरीता)	०.५० एकर	८ किंवं.
७.	शेडनेट	काकडी, ढोबळी मिरची, पालक व दोडकी	०.५० एकर	२ पिकामध्ये १.६५ लाख उत्पन्न

शेडनेटमध्ये एका पिकाचा ताळेबंध (एका पिकाचे)

अ) ताळेबंध (काकडीला लागणारा खर्च)

बियाणे	-	१०००/- रु.	खतासाठी	-	१०००/- रु.
सेंद्रिय खतासाठी	-	२५००/- रु.	फवारणी खर्च	-	४०००/- रु.
मजुरी	-	५०००/- रु.	निंदन खर्च	-	२०००/- रु.
इतर खर्च	-	२५००/- रु.			

ब) मिळालेले उत्पन्न (सरासरी भाव १५ रु. किलो)

५५ किंवं. उत्पादन	-	८२,५००/- रु.
आंतरपिक उत्पादन	-	१८,०००/- रु.
एकूण उत्पादन	-	१,००,५००/- रु.

शुद्ध नफा एका पिकाचे : ब) मिळालेले उत्पन्न (-) लागणारा खर्च $1,00,500 - १८,००० = ८२,५००$ रु.

कंपोस्ट खत तयार करण्याची नाविन्य पद्धत : १) कंपोस्ट करीता $8 \times 8 \times 3$ मीटर खोल खड्हा शेडमध्ये उभारला. २) खड्ह्यामध्ये शेणखत (५० कि.), बकरी लेंडी (२०कि.), जिप्सम, राख, हड्हीचा चुरा, मच्छी खत, रक्त भुकटी, स्फुरद (५ कि.) इत्यादी ३) तीन महिने कुजण्याची प्रक्रिया चालते व रोज टाक्यामध्ये पाणी द्यावे लागते. ४) १० दिवसात कुजल्यानंतर बागडी पृथ्वीत फेकीव पृथ्वीत पिकांना खत देतात. ५) नत्र व स्फुरद खते कधी देत नाही. पालाश खत द्राव्य रूपात फवारतात. ६) सहा शेणखत कुजवण्याचे टाके आहेत. ७) पाच टोपले शेणखत व एक टोपले कंपोस्ट या प्रमाणात खत पिकांना देतात. ८) १० किंवं. कंपोस्ट वर्ष भरात काढतात. ९) रासायनिक खतावरचा खर्च कमी केला.

कृषि अवजारामध्ये उपयोगानुसार फेरबदल : १) नांगर, वखर व डवर तयार केलेत. २) त्यामध्ये योग्य छिद्र पाडून वखर ३ फुट, २ फुट व दिड फुट लांबीचा करता येतो. ३) शेडनेटमध्ये दिड फुट लांबीचा वखर एक बैलाच्या आधारे चालविता येतो. ४) हळदी करीता ३५ किलो चा कुकर फक्त २५० रु. तयार केला. यामुळे इंधनाची बचत होते. ५) गावातील इतर शेतकऱ्यांना शेती विकास अनुकरण करण्याकरीता मदत. ६) दरवर्षी २५०-३०० शेतकऱ्यांची शेतावर भेट. ७) विविध पाच पुरस्काराने सन्मानित. ८) शासनाच्या विविध समित्यावर नियुक्ती.



कृषि पत्रिका



■ मालक

डॉ. पंजाबराव देशमुख
कृषि विद्यापीठ, अकोला

■ प्रकाशक

डॉ. विजय के. माहोरकर
संचालक विस्तार शिक्षण
दृष्टव्यां : ०१२४-२२५८१७४

■ प्रमुख संपादक

डॉ. प्रमोद कुं. वाकळे

■ संपादन सहाय्य

श्री. सुरेश स. खरात

■ प्रमुख चित्रकार

श्री. प्रमोद आ. वानखडे


■ मुद्रक

तन्वी ग्राफिक्स,
अकोला

वार्षिक वर्गणी
७५.०० रुपये

कृषि पत्रिकेतील लेखांत
व्यक्त केलेल्या मतांशी
संपादक सहमत असतातच
असे नाही.

कृषिसंवादिनी - २०१४



१. कृषि मार्गदर्शिका व दैनंदिनी (विद्यापीठ डायरी) म्हणून प्रचलित.

२. दरवर्षी वर्षांभी नियमित प्रकाशन.

३. विदर्भातील हवामान, जमिनी आणि शेती पद्धती विचारात घेऊन कृषि विषयक माहितीचा समावेश.

४. शेतकऱ्यांना शाश्वत तसेच आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या शेती संबंधी मार्गदर्शन.

५. विदर्भातील जमीन वापराची पद्धत, ओलीत व प्रमुख पिकाखाली क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती.

६. विदर्भातील विविध नगदी, तुणधान्य, गळीत धान्य, फळे, फुले व भाजीपाला पिकांचे सुधारित लागवड तंत्रासोबत तसेच इतर कृषि विषयक माहितीचा समावेश.

७. कृषि संवादिनी नव्या स्वरूपात प्रकाशित होत असून त्यामध्ये आकर्षक मुख व मलपृष्ठासह रंगीत छायाचित्रे/तांत्रिक माहिती असलेल्या एकूण २४ रंगीत पृष्ठाचा समावेश.

८. विक्री किंमत रु. १४०/- प्रति नग (पोष्टाने रु. १९०/-)



१. कृषि दिनदर्शिका म्हणून प्रचलित

२. दरवर्षी वर्षांभी नियमित प्रकाशन.

३. प्रत्येक महिन्यात करावयाची शेती कामाची माहिती त्या-त्या महिन्याच्या मागे देण्यात आलेली आहे.

४. विद्यापीठ विकसीत विविध तंत्रज्ञान व वाणांची माहिती

५. विक्री किंमत रु. २०/-

कृषि पत्रिका : फेब्रुवारी, २०१४

रज. क्र. अकोला डीएन/०८/२०१२-२०१४

प्रेषक :

पंजाबराव

प्रति, _____

विस्तार शिक्षण संचालनालय,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,
अकोला - ४४४ १०४.

